NOTICE

Shri. Kamal Chandra Gupta, the member of Antariksha Co-op. Hsg. Soc. Ltd. having address at 995/996, kakasaheb Gadgil Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, and holding Flat No. 212 on 22nd Floor in the building of the society, died on 31/03/2008 without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir of heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital. property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai For and on behalf of Date: 09/07/2022 Antariksha Co-op. Hsg. Soc. Ltd.

SCHEDULE OF PROPERTY

PUBLIC NOTICE

THIS NOTICE IS HEREBY given that my clients have agreed to purchase the property

more particularly mentioned in the schedule written hereunder from M/s. SHREE

ARUN PACKAGING COMPANY PRIVATE LIMITED. Whereas the said property is

All persons except above referred Kotak Mahindra Bank, having any share, right, title,

penefit, interest, claim, objections & demands in respect of the property or any par hereof by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust

nonument, inheritance, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and

censes, care-taker basis, lease, sub-lease, lien maintenance, easement, release

hrough any agreement, conveyance deed, writing-device, bequest succession family

rrangement/settlement, litigation, decree or court order of any court of law

ontracts/agreements, developments rights or encumbrance or otherwise howsoever

are hereby requested to make the same known in writing along with documentary

roof /sufficient evidence within 14 days from the date of publication hereof, failing

which or as otherwise the sale of the said property shall be completed without any

reference or regard to any such claim or interest which shall be deemed to have beer

nortgaged with Kotak Mahindra Bank, Lower Parel Branch,

Plot No.A-431, admeasuring about 1000 sq. mtrs area, with factory thereon, admeasuring about 996.81 sq. mtrs Built-up area, in the Trans Thane Creek ndustrial Area, in the village limits of Mahape and within the limits of Navi Mumbai Municipal Corporation, Taluka and Registration Sub-District, Thane District and Registration District Thane.

Date: 09.07.2022 Place: Navi Mumbai

Sd/ Mrs. Minal B. Khona Advocate High Court & Notary, 108, J. K. Chamber, Plot No.76,

APPENDIX IV POSSESSION NOTICE

Hon. Chairman Secretary

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisatio and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 24.02.2022 calling upon the Borrower(s) ASHOK P. KANOJIYA, AMET ACADEMY OF MARITIME AND ANITADEVI ASHOK KANOJIA to repay the amoun mentioned in the Notice being Rs. 28.13.966.38 (Rupees Twenty Eight Lakhs Thirteen Thousand Nine Hundred Sixty-Six and Paise Thirty Eight Only) against Loan Account No. HHLTHN00444934 as on 22.02.2022 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 07.07.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 28,13,966.38 (Rupees Twenty Eight Lakhs Thirteen Thousand Nine Hundred Sixty-Six and Paise Thirty Eight Only) as on 22.02.2022 and interest

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 or the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 706, 7TH FLOOR, WING E, ADMEASURING 45.30 SQ. MTRS (CARPET AREA), KOHINOOR CASTLES, NR, KALYAN BADLAPUR HIGHWAY, BEHAND KOHINOOR MAX CITY, NR, SARVODAYA NAGAR, CHICKLOLI

AMBARNATH WEST THANE-421503, MAHARASHTRA. Sd/ **Authorised Office**

Place: THANE INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

TATA

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.

Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park,

Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai-400013. CIN No. U67190MH2008PLC187552

DEMAND NOTICE

Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets

and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rule 3 of the

Whereas the undersigned being the Authorised Officer of Tata Capital Housing Finance

Limited (TCHFL) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12)

read with Rule 3 of the Rules already issued detailed Demand Notices dated below unde

Section 13(2) of the Act, calling upon the Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s) (al singularly or together referred to "Obligors")/Legal Heir(s)/Legal Representative(s) listed

nereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notice/s, within 60

days from the date of the respective Notice/s, as per details given below. Copies of the said Notices are served by Registered Post A.D. and are available with the undersigned, and

the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), may, if they so desire, collect

the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

In connection with the above. Notice is hereby given, once again, to the said Obligor(s

/Legal Heir(s)/Legal Representative(s) to pay to TCHFL, within 60 days from the date of th

respective Notice/s, the amounts indicated herein below against their respective names, together with further interest as detailed below from the respective dates mentioned below

in column (d) till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and

other documents/writings, if any, executed by the said Obligor(s). As security for due

repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to TCHFL by

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties

All piece & parcels of Residential Flat/ Unit No. B - 1802, Admeasuring 114.31 Sq

Mtrs. i.e. 1230 Sq. Ft. (Carpet Area), Situated at Tower - B, 18th Floor, Royal Court, Plo

No. GH – 04C, Sector – 16, Greater Noida (West), Distt. Gautam Budh Nagar - 201308

with further interest, additional Interest at the rate as more particularly stated in respective

Demand Notice dated mentioned above, incidental expenses, costs, charges etc incurre

till the date of payment and/or realization. If the said Obligor(s) shall fail to make payment to

TCHFL as aforesaid, then TCHFL shall proceed against the above Secured

Asset(s)/Immovable Property(ies) under Section 13(4) of the said Act and the applicable

Rules entirely at the risk of the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) as to

The said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) are prohibited under the said Act

to transfer the aforesaid Secured Asset(s)/Immovable Property, whether by way of sale

ease or otherwise without the prior written consent of TCHFL. Any person who contravene

or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable

Total Outstanding

Dues (Rs.) as on

below date*

2,73,906/- (Rupees Two Lakh Seventy

Three Thousand Nine Hundred Six Only)

As on 28/06/2022, an amount of Rs. 28-06-2022

Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").

e said Obligor(s) respectively

Contract Name of Obligor(s)/

Mr. Jitendra

(Borrower)

he costs and consequences

100307

(Uttar Pradesh)

Date: 09/07/2022

Legal Heir(s)/Lega

Representative(s)

Suresh Gupta as

Sector-17, Vashi, Navi Mumbai-400 703.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that Sikandar Khan Karrim Khan was the lawful tenant of Saifee Burhani Upliftment Trust a public charitable trust having their office at the below mentioned address ("Landlords") in respect of **Shop No. 2** on Ground Floor, Arsiwala Building also known as Jabalpurwala Building situated at 35-37-39 Saifee Jubilee Street, Bhendi Bazar, Mumbai-400 003 bearing C.S. No. 4234 of Bhuleshwai Division (hereinafter referred to as "said tenanted premises").

The Landlords have been informed that the said tenant Sikandar Khan Karrim Khan has died intestate at Mumbai on 17/09/2019.

Mr. Ejaz Sikandar Khan (s/o Sikandar Karim Khan), Mr. Wasim Sikandar Khan (s/o Sikandar Karim Khan), Mr. Zahid Sikandar Khan (s/o Sikandar Karim Khan) and Mrs. Shahnaz Asif Khan (daughter in law of Sikandar Karim Khan), claiming to be the sons & daughter in law, respectively and amongst four of the legal heirs of the abovedeceased tenant have made an application to the Landlords claiming the tenancy rights and interest in respect of the deceased Tenant in the said tenanted premises and have applied for transfer of tenancy rights and rent receipt in their joint names. Ejaz Sikandar Khan: Wasim Sikandar Khan: Zahid Sikandar Khan and Shahnaz Asif Khan have obtained "NOC's" from the other legal heirs of the deceased tenant for the purpose of said transfer.

Any person (other than Ejaz Sikandar Khan; Wasim Sikandar Khan; Zahid Sikandar Khan and Shahnaz Asif Khan) having any right, title, claim or interest in the said tenanted premises either as heirs of the deceased tenant or otherwise by way of possession, sale, exchange, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, trust, lease, tenancy, sub-tenancy, leave and licence or otherwise of whatsoever nature is hereby required to make the same known in writing to the undersigned at their office within 15 days from the date of publication hereof, failing which the Landlords shall proceed to transfer the tenancy rights and issue rent receipt in the joint names of Ejaz Sikandar Khan; Wasim Sikandar Khan; Zahid Sikandar Khan and Shahnaz Asif Khan without any responsibility or liability to make any further inquiry in this regard.

It is expressly made clear that Ejaz Sikandar Khan; Wasim Sikandar Khan; Zahid Sikandar Khan and Shahnaz Asif Khan jointly shall be liable and responsible to settle all objections, claims and/or demands received from any person claiming any interest in the tenanted

For Saifee Burhani Upliftment Trust

Authorised Signatory Mufaddal Shopping Arcade, 2nd Floor, Noor Baug, Ramchandra Bhatt Marg, Umerkhadi Dated: 05/07/2022 Chinch Bunder, Mumbai-400 009.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client Saifee Burhani Upliftment Trust, having its office at 2nd Floor, Mufaddal Shopping Arcade, Ramchandra Bhatt Marg, Noor Baug, Mumbai-400 009, as a developer/LOI holder, intends to redevelop the immovable property under D.C.R. 33(9) of property on land bearing Cadastral Survey No. 4240 of Bhuleshwar Division. Ward No. C-7034 situated at Building No. 55-57, Saifee Jubilee Street, Bhendi Bazar known as "Taj Chamber/Saifee Hall" in 'C' Ward, Mumbai-400 003, more particularly described in the Schedule hereunder written, were occupied by the

following tenants/occupants as on 29-10-2021 List of Tenants / Occupants

Sr. No.	Name of Tenants	Name of Occupants	Floor	Room / Shop No.	User R/NR
1.	Sarfraz Mohd. Saleem	Sarfraz Mohd. Saleem	Ground	Shop	NR
2.	Shirin Mohd. Saleem (Ex-landlord/ Owner Occupied)	Shirin Mohd. Saleem	1st Floor	Shop	NR
3.	Shirin Mohd. Saleem (Ex-landlord/ Owner Occupied)	Shirin Mohd. Saleem	2nd Floor	Room	R

All person/s having any right, title, interest, claim or demand to or in the property, described in the Schedule hereunder written or any part thereof or in respect of any of the tenanted structures therein let out to the aforesaid monthly tenants/occupants by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, possession, tenancy, lease, lien assignment, easement, maintenance, etc., relating to the property or otherwise whosoever are hereby requested to intimate the same to the undersigned in writing, within ten (10) days from the date of the publication hereof along with documentary evidence by which such right is claimed, at Office No. 9 & 10, 3rd Floor, 132 Shaheen Apartment, Modi Street, Fort, Mumbai-400 001 and in default it shall be presumed that there is no such outstanding claim or demand, if any, shall be deemed to have been waived, abandoned, given up and/or

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

(the said property) All that piece and parcels oflandor ground together with themessuage tenement or dwelling house standing thereon known as "Taj Chamber/ Saifee Hall" situate at 55-57, Saifee Jubilee Street, Bhendi Bazar, Mumbai-400 003 in the Sub-Registration District of Mumbai containing by admeasurements 286.35 sq. meters built up area including common area, bearing Cadastral Survey No. 4240 of Bhuleshwar Division and Assessed by the Assessor and C Municipal Rates and Taxes under "C" Ward Cess No. 7034. Dated this 9th day of November, 2021

> Huzefa Nasikwala Partner

Nasikwala Law Office Advocates & Solicitors Office No. 9 & 10, 3rd Floor, 132 Shaheen Apartment Modi Street Fort Mumbai-400 001

Sd/-Authorised Office For Tata Capital Housing Finance Limited

Date of

Demand Notic

Date of NPA

07-06-2022

Place: - Mumbai

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Mumbai Metro North Region: 3rd Floor, Baroda House, Behind Deewan Shopping Centre, S.V. Road, Jogeshwari (W), Mumbai 400 102, India. **E Mail**: recovery.mmnr@bankofbaroda.com, **Web**: www.bankofbaroda.com

APPENDIX IV-A - [Provision to Rule 8(6) and 6(2)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES AND MOVABLE PROPERTIES

with provision to rule 8(6) and 6(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged to the there is" for recovery of below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ e-Auction date and time, EMD and Bid Increase Amount are mentioned below-Secured Creditors, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and Whatevel

E-Auction sale notice for sale of Immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 rea

L	Sr Lot No	Name & Address of Borrower/s /Guarantor/s	Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues	Date & Time of E-auction	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	Status of possession (Constructive / Physical)	Property Inspection date and Time and contact Details
1	1	Mr. Bishnu Chandra Tiwari Flat no 402 4th Floor B Wing Building no. 1 Shree Sai Complex CHSL, Boling Naka near Balaji Mandir Virar West -401303 Dist:- Palghar.	no 402 4th Floor B Wing Building no. 1	29-06-2019 plus unapplied interest and	28.07.2022 1100 Hrs to 1500 hrs	1) Rs. 14.50 Lakhs 2) Rs.1.45 Lakhs 3) Rs. 0.25 Lakhs	Physical Possession	18.07.2022
2	2	Kumar Shukla, Flat no 106, 1st Floor, Om Sai Manthan Appartment II, Situated at Old House No. 193, 813 & 359 Village Achole,	Flat no 106, On 1st Floor, Building Known as "Om Sai Manthan Appartment II, Situated at Old House No. 193,813 & 359 of Village Achole, Near Shiv Sena Office, Achole Gaon, Nallasopara (East),Taluka Vasai, District Palghar 401209Carpet Area 544 Sq. Ft. Built up Area 680 Sq. Ft.Encumbrance-Not Known to Bank	Rs. 26.58 lakhs as on 31-01-2022 plus unapplied interest and other charges thereon	28.07.2022 1100 Hrs to 1500 hrs	1) Rs. 30.60 Lakhs 2) Rs. 03.06 Lakhs 3) Rs. 00.25 Lakhs	Physical Possession	11.00 am to 1.00 pm. Concern Person
3	3		Flat no 101, 1St Floor, 'A' Wing, Building Known as 'Shakuntala Paradise' situated at Old Survey No 108/1B, New Survery No 39/1B of Village Nilje,Near Nilje Railway Station, Lodha Heaven, Gajanan Chowk, Beside Akshay Dairy, Bhopar, Desale Pada, Nijle, Dombivali (East), Talluka Kalyan, District Thane 421204 Carpet Area 420 Sq. Ft. Built up Area 585 Sq. Ft. Encumbrance- Not Known to Bank	Rs. 36.65 lakhs as on 30-06-2020 plus unapplied interest and other charges thereon	28.07.2022 1100 Hrs to 1500 hrs	1) Rs. 45.28 Lakhs 2) Rs. 04.30 Lakhs 3) Rs. 00.25 lakhs	Physical Possession	Santosh Kumar 9408228428

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospective bidders may contact the authorized officer on Tel No.022-43683815 Mobile No. 9408228428

Date : 08.07.2022 Mumbai Authorized Officer (Bank of Baroda)

Sd/-



बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra



एक परिवार एक बैंक CBD BELAPUR BRANCH: Gala No. 43/44, Sector-1, CBD Belapur, Thane, Navi Mumbai, Maharashtra - 400614 • Phone: 022-27572575 **HEAD OFFICE:** "Lokmangal", 1501, Shivajinagar, Pune - 411005

POSSESSION NOTICE (For Immoveable Property) Whereas, the Authorised Officer of Bank of Maharashtra under Securitisation econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 8 n exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security erest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 06.04.2021 under Section 13 (2) of the said Act and called upon you (1) Shri. Dharmendra Molani S/o Shri. Radhe Shyam Molani (Borrower) and (2) Smrt. Anjali Molani W/o. Shri. Dharmendra Molani (Co-Borrower) to repay the amount mentioned in the said notice being Rs.19,98,741/ plus unapplied interest from 06.04.2021 towards housing loan facility and Rs.32,55,268/ plus unapplied interest from 06.04.2021 towards top up housing loan facility and expense ncurred for recovery against Mortgage of Scheduled property, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrow and the public in general that the undersigned has taken Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) o Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 7th day of July of the year 2022.

The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of

Maharashtra for an amount mentioned above. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Ac

n respect of time available, to redeem the secured assets.. **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** Residential Flat No. 203, 2nd Floor, Plot No. 14, Sector-1, Kamalnath Co-operative

Hsg. Society Ltd., Sanpada, Navi Mumbai, Thane, Maharashtra admeasuring Carpe Area of 415.22 Sq. Ft. & Built up Area of 498.26 sq.ft. Authorized Officer & Chief Manage

Date: 07.07.2022 Place: CBD Belapur

Bank of Maharashtra

Court Room No. 32 IN THE BOMBAY CITY CIVIL CIVIL COURT, AT MUMBAI

COMMERCIAL SUIT NO. 1334 OF 2021 (O.V.R.20 (1A) OF CPC FOR PAPER PUBLICATION)

Plaint: Lodged on: 24.11.2021
Plaint: Admitted on: 13.12.2021
SUMMONS TO answer in Suit Relating To Commercial Disputey under section 6 Of the Commercial Court, Commercial Division and Commercial Appellate Division of High Court, Act, 2015 order and O. V. r. 19 of the Code of Civil Procedure, 1908

South, Act, 2016 of all of viving the code of civing rocedure, 1909 STATE BANK OF INDIA
A body corporate constituted under the Provisions of State Bank of India Of 1955, having Central Office at Madam Cama Road, Mumbai 400 020 And one of its, oranch office at SMECC Prabhadevi Branch, 4th Floor, Ravindra Natya Mandir, Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400 025, Through its Asstt. Manager, Mr. Ajay Mukundrao Bhople Aged 34 years).....Plaintiff

Mr. Mohd. Suleman Muiibulla Khan Prop of Ms. Khan Tours & Travels Age 33 years, Indian Inhabitant, having residing at RoomNo.2, Ram Janki Niwas Chawl No. 1,Kajupada, Kurla Pipe Road, Mumbai -400 072 GREETINGS; WHEREAS the abovenamed Plaintiff has filed a suit relating to a Commercial dispute against you and you are hereby Summoned to file a Writter Statement within 30 days of the service the present summons and in case you fail to file he Written Statement on such other day, as may be specified by the court, for reasons to be recorded in writing and on payment of such cost as the Court deems fit, but which shall not be later than 120 days from the service of summons. On expiry date of one nundred and, twenty days from the service of summons, you shall forfeit the right to file ne Written Statement to be taken on record plaint in this Honorable Court against you he above named Defendants whereof the following is a concise statement viz:-THE PLAINTIFF THEREFORE PRAYS:


- That the Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiff a sum o Rs. 3,37,001.48 (Rupees Three Lakhs Thirty Seven Thousand One and Paise Forty Eight Only) is due and payable by the Defendant inclusive of interest calculated up to 02.12.2020 alongwith the future interest payable thereon @ 10.75% as per contractual rate of interest and 2% overdue interest with monthly rest from 03.12.2020 to till the payment or realization of the entire outstanding;
- that the bank officer be directed to a attach and sell the hypothecated car of th Defendant in the manner permissible in law with direction to net proceeds thereof that defendant be restrained hy order of injunction of this Hon ble Court from alienating, disposing off, transferring Creating third party rights or in any manne
- that the defendant may disclose other movable and immovable assets on oath
- costs of the Suit be provided for; For such other and further reliefs as the nature and circumstances of the case

You are hereby summoned to appear in this Hon'ble Court on the 11th July, 2022/at eleven O'clock standard time in the forenoon in person by an Advocate and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by ome other person able to answer all such questions to answer the abovename plantiff and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal o he suit, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required take notice that in default of your appearance on the day before mentioned, the sui vill be heard and determined in your absence; and you will bring with you or send you dvocate any document in your possession or power containing evide he merit of the plaintiff's case or upon which you intent to rely in support of your case Given under my hand and the seal of this Hon'ble Court.

Dated this day of 22nd June 2022

This 22 day of June 2022 M/s. GHASWALA & ASSOCIATES Advocates for the Plaintiff,

Flat No.802, E-Wing, Dudhwala Complex, Bellasis Road, Next to S.T. Depot, Mumbai Central, Mumbai - 400 008. ociates@hotmail.com Tel.No. 9892432192



ABM KNOWLEDGEWARE LTD ABM) CIN:-L67190MH1993PLC113638 Registered Office: ABM House, Plot No. 268,

Linking Road, Bandra (West), Mumbai 400 050. Phone: +91 22 42909700 | Fax: +91 22 42909701 E-mail: <u>egovernance@abmindia.com</u> | <u>www.abmindia.com</u>

NOTICE OF 29[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

TICE IS HERERY GIVEN THAT the 29th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 04th August, 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means "OAVM"), to transact the businesses, as set forth in the Notice of AGM. n accordance with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest 2/2022 dated 5th May, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA), Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIRP/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), the Notice of 29th AGM and Annual Report including Audited Financial statements for the financial year 2021-22 have been sent n electronic mode to Members whose e-mails IDs are registered with the Company or the Depository Participant(s). The electronic dispatch of Annual Report to Members has been completed on Friday, 8th July, 2022. The copy of the Notice of 29th AGM and Annual Report is also available of

.e BSE Limited www.bseindia.com and also on NSDL website nttps://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice

the Company's website www.abmindia.com, website of the stock exchange

of AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The acility for the appointment of Proxies by the members will not be available ince this AGM is being held through VC / OAVM. n compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and

Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote on the esolutions proposed to be passed at AGM by electronic means through e-Voting Services provided by National Securities Depository Limited (NSDL). The remote e-voting period shall commence on Monday, 01s August, 2022 at 9:00 a.m. (IST) and ends on Wednesday, 03rd August 2022 at 5:00 p.m.(IST). The remote-voting module shall be disabled for voting after 5:00 p.m. (IST) on Wednesday, 03rd August, 2022. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder modify it subsequently

The voting rights shall be as per the number of equity shares held by the Member(s) as on Thursday, 28th July, 2022(cut-off date). Members are eligible to cast vote electronically only if they are holding shares as on that date. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may obtain the user ID and Password by sending a request on evoting@nsdl.co.in or to Company's Registrar and Share Transfer Agent. The facility for e-voting on the day of AGM will be available to only those members / shareholders who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting. Members who have cast their vote through remote e-voting, may participate in the AGM but shall not be allowed to vote again in the meeting.

The procedure of electronic voting is available in the Notice of the 29th Annual General Meeting as well as in the email sent to the Members by NSDL on 08th July, 2022. In case of any queries / grievances pertaining to e- voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads section of https://www.evoting.nsdl.com /or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, 29th July, 2022 to Thursday, 04th August, 2022 both days inclusive). The Company has appointed Mr. Upendra Shukla, Practising Company

Secretary (Membership No. FCS 2727) to act as the Scrutinizer, to scrutinise the entire e-voting process in a fair and transparent manner. The Company vide its separate e-mail communication dated Monday, 05th July, 2022 has also informed the Members regarding the change in the ncome Tax Act, 1961 and the Finance Act, 1961 as well as the relevant procedures to be adopted by the Members to avail the applicable tax rate.

Place : Mumbai

Date : 9th July 2021

For ABM Knowledgeware Ltd.

Company Secretary

PUBLIC NOTICE IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION ARBITRATION APPLICATION NO.156 OF 2020 (Under Section 11 of Arbitration and Conciliation Act, 1996)

Mahindra and Mahindra Financial Services Ltd. ... Applicant

NURUDDIN LATIF NAIK And Ors ...Respondents

(1) NURUDDIN LATIF NAIK

L-504, Nasheman Colony, Kausa Opp. MTNL Office, Mumbra Thane (Dist.). Maharashtra, Pin 400 612

(2) SAMEER ABDUL GANI DONGRE

Dongre Villa, Dongre Comp., Kausa, Mumbra, Thane (Dist.),

Notice is hereby given to the Respondents by the undersigned Advocate on behalf of her client i.e the Applicant abovenamed in pursuance to the Order dated 21st June, 2022 passed by the Hon'ble High Court of Judicature at Bombay in Arbitration Application No. 156 of 2020 filed by the Applicant above named against the Respondents for the reliefs more particularly stated in the Petition and that the above matter came up before the Hon'ble High Court from time to time at which time you were not present and that you could not be served by normal course and that above matter will now come up before the Hon'ble Court on 12th July, 2022 at 11.00 am before His Lordship Mr. Justice G. S Kulkarni or on any other day subsequent thereafter at which time you may remain present and file your appropriate Reply to the above Arbitration Application failing which, the Applicant shall seek appropriate orders from the Hon'ble Court, and the above Arbitration Application would be decided in your absence.

> Priya Crasto (Advocate for Applicant)

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 17.12.2021 calling upon the Borrower(s) LAKHIDEVI SWAMINATH RAJBHAR AND GHANTI RAJBHAR to repay the amount mentioned in the Notice being Rs. 22,40,279.10 (Rupees Twenty Two Lakhs Forty Thousand Two Hundred Seventy Nine and Paisa Ten Only) against Loan Account No. HHLKAL00475848 as on 24.11.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 07.07.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount o Rs. 22.40.279.10 (Rupees Twenty Two Lakhs Forty Thousand Two Hundred Seventy Nine and Paisa Ten Only) as on 24.11.2021 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

ALL THAT PIECE AND PARCEL OF FLAT NO, 1204 HAVING CARPET AREA OF 18.38 SQ MTR, FLOOR NO. 12, IN G WING OF PROJECT NAMED MOHAN NANO ESTATES, NEAR MOHAN SUBURIA, OPP AIYAPPA TEMPLE KHOJKUNTAVLI, AMBERNATH WEST, THANE-421501, MAHARASHTRA.

For Register City Civil Court

Authorised Office INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED



PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s. Enclave Hospitality Pvt. Ltd., the owner of the land bearing C.T.S. Nos. 115, 115/B, 115/1 to 115/20 of village Kurla-4 has come forward for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), more particularly described in the schedule hereunder written which is affected by 30.50 mt. RL to LBS Marg and 18.30 mtr. wide D. P. Road as per sanctioned Development Plan 2034 of 'L' Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right Certificates as per the provision of regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034.

Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd Floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the BMC.

THE SCHEDULE ABOVE REFERRED To :-(TDR/ES/L-0194)

All that pieces or parcels of vacant land or grounds situate, lying and bearing C.T.S. Nos. 115, 115/B, 115/1 to 115/20 of village Kurla-4 in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 1411.90 sq. mtrs. approx. or thereabouts, affected by 30.50 mt. RL to LBS Marg and 18.30 mtr. wide D. P. Road in sanctioned Development Plan 2034 of 'L' Municipal Ward and bounded as follows.

On or towards the East by : C.T.S. Nos. 114 and 117 of village Kurla-4

On or towards the West by On or towards the South by : C.T.S. Nos. 116 and 117 of village Kurla-4 On or towards the North by : C.T.S. No. 86 of village

Dated this 08th day of July, 2022

(Shri. Sunil Sonawane) Advocate & Law Officer

Kurla-4

Avoid Self Medication

For Brihanmumbai Municipal Corporation

PRO/758/ADV/2022-23 (Sarika Ghanekar)

कल्याण-डोबिवलीत शिवसेनेला खिंडार

पदाधिकाऱ्यासह ५५ नगरसेवक शिंदे गटात

वार्ताहर/डोंबिवली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकमताने पाठींबा दिल्यानंतर आता कल्याण - डों बिवली तही शिवसेनेला खिंडार पडले आहे. सेनेच्या नगरसेवकांनी गुरूवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आपला पाठींबा जाहीर केला. पाठींबा देणाऱ्यांमध्ये ५५ नगरसेवकांसह शिवसेनेच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबईतील नंदनवन या शासकीय डोंबिवलीकर नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली. विशेष

म्हणजे शिंदे गटात सामील होणाऱ्यांमध्ये इतर पक्षातून काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या नगरसेवकांचाही समावेश आहे. ठाणे महानगपालिकेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याच्या घटनेला काही तासही उलटले असतानाच शिवसेनाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील अनेक नगरसेवकांनी गुरूवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली, तसेच



नगरसेवक बाहेरगावी आहेत, तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नसले तरी अशा सर्व नगरसेवकांनीही आम्ही सर्वजण असल्याचे सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले

आणि पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द आहोत. हा विकास रथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत, त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना केले.

जव्हार तालुक्यात अनेक प्रशासकीय पदे प्रभारीकडेच

अधिकाऱ्यांची

मागणी

जव्हार तालुक्यातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांचा विकास होण्यासाठी अनेक शासकीय उपाययोजना राबविण्यात येत आहेत, परंतु अनेक योजना नेमणूक करण्याची राबवितांना, पायाभूत सुविधांचे अर्ज भरणे कामे काही दस्ताऐवज लागत आहेत, परंतु तालुक्यातील सगळ्याच प्रशासकीय कार्यालयात प्रशासकीय प्रभारीकडे पदभार असल्याने, वेळेवर कामे होत नाहीत, त्यामुळे जव्हार

शहरासह ग्रामीण भागातील विकास गंगा थांबली आहे, नागरिकांची कामे वेळेवर होण्यासाठी पूर्ण वेळ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी

तालुक्यातील बहुतांश कार्यालयातील प्रशासकीय अधिकऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारीच्या माध्यमातून चालवली जात आहे. त्यामुळे कामाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांच्या कामात दिरंगाई ही आता नित्याचीच बाब बनली असून, सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे पूर्णवेळ अधिकारी नियुक्ती करावा, अशी मागणी होत आहे. तालुक्यात आदिवासी बहुल गावांची संख्या मोठी असल्याने ४८ ग्रामपंचायत आणि दोन ग्रामदान मंडळे असताना निम्म्या

शासकीय योजना नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच शासकीय कार्यालये आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून शासकीय कार्यालयात कर्मचारी,अधिकाऱ्यांची कमतरता आहे. बहुतांश कार्यालयातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून कार्यालयाचा प्रभार दुय्यम अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. यात कृषी अधिकारी,

पंचायत समिती गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, नायब तहसिलदार,दुय्यम निबंधक, भूमापन अधिकारी, आदी विभागातील महत्त्वाची अधिकाऱ्यांची पदे प्रभारावर आहेत. नागरिकांची कामे नियोजित वेळेत होण्यासाठी महत्त्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांची पदे प्रभारावर असल्याने कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा प्रकार सगळ्याच कार्यालयात सुरू आहे,वेळेचे बंधन प्रभारी पदाला नाहीच असे खेदाने येथील नागरिक बोलत आहेत. हे कर्मचारी कार्यालयात केव्हाही येतात. नागरिकांनी कामाबद्दल विचारणा केल्यास टिंगल टवाळी करणे, कामाबाबत विविध कारणे सांगणे आदी प्रकार सर्रास सुरू आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलैची मुदत

ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

खरीप हंगाम २०२२ करिता या योजनेत सहभागाची अंतिम मुदत दिनांक ३१ जुलै २०२२ असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात भात पिकाकरीता अधिसूचित ४१ महसूल मंडळांमध्ये तर नाचणी पिकाकरीता अधिसूचित १७ महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी

ठाणे जिल्ह्याकरिता शासनाकडून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना हवामानातील प्रतिकुल

एसटी स्थानकावर

बदलापूरः बदलापूर पश्चिम

भागात असलेल्या राज्य परिवहन

महामंडळाच्या एसटी स्थानकावर

शुक्रवारी (ता.८) एक मोठे झाड

किरकोळ तुटफुट वगळता फारसे

/डी दस्ती दारे. अयशस्वी झाल्याने प्रसिद्धी दा

वसुली अधिकारी यांचे कार्यालय- ।/॥ कर्ज

वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ला मजला एमरीएनएल रेलीफोन एक्सचेंज

बिल्डिंग, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई ४००७०३

मागणी सूचना

कर्ज वसली व दिवाळखोरी कायदा, १९९३ चे

कलम २५ ते २८ आणि आयकर कायदा

१९६१ च्या दुसऱ्या अनुसूची मधील नियम २

अंतर्गत सूचना

(सीडी) रहीम नूरानी नूरानी, बी-६०१, संकल्प

त्रीएचएस, गौरव गॅलेक्सी कॉम्प्लेक्स, फेज , मीरा रोड

(सीडी २) श्री कमरूदीन हबीब कामदार, फ्लॅट क्र

. १०५, हायलॅण्ड पार्क, बिल्डिंग नं. १-बी, एस. व्ही

हे सूचित केले जात आहे की पीठासीन अधिकारी, कज

वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) यांनी

ओए/१०८/२०१५ मध्ये दिलेल्या आदेशानसार जार

केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार रु. ३८००७२८.००

(रुपये अडतीस लाख सातशे आठ फक्त) सोबत पेंडेंटलाइट आणि भविष्यातील व्याज @ १२.००%

साधे व्याज वार्षिक २९.११.२०१३ पासून लागू आणि

वसूली होईपर्यंत आणि खर्च रूपये ६६००० (रुपये

सहासष्ट हजार फक्त) च्या रकमेची वसुली आणि खर्च

याद्वारे तुम्हाला नोटीस मिळाल्यापासून १

दिवसांच्या आत वरील रक्कम भरण्याचे निर्देश दिले जात

आहेत, असे न केल्यास बँक आणि वित्तीय संस्थ

अधिनियम, १९९३ आणि तेथील नियमानुसार थकीत

३. याद्वारे तुम्हाला पुढील सुनावणीच्या तारखेला किंव

त्यापूर्वी तुमच्या मालमत्तेचे तपशील प्रतिज्ञापत्रावर

s. तुम्हाला याद्वारे १६/०९/२०२२ रोजी सकार्ळ

१०.३० वा. पुढील कार्यवाहीसाठी खाली

स्वाक्षरीदारांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले जात

उपरोक्त स्कमेव्यितिरिक्त, तुम्ही खालील भरण

करण्यासाठी देखील देय असाल: (अ)

प्रमाणपत्र/अंमलबजावणीच्या या सूचनेनंतर लगेच सुरू

(ब) देय रक्कम वसल करण्यासाठी केलेल्या इतर सर्व

. . . कार्यवाही आणि इतर प्रक्रिया आणि या नोटीस आणि

वारंटच्या सेवेच्या संदर्भात झालेला सर्व खर्च, शुल्क

माझ्या हाताखाली आणि न्यायाधिकरणाचा शिक्क्यासः

धनलक्ष्मी बिल्डिंग, नायक्कनल, त्रिसूर, केरळ येथे

नोंदणीकृत कार्यालय आणि भाईदर (प.) ठाणे येथे

शाखा कार्यालय, तम्हाला निर्देश देण्यात आला आहे

की, प्रमाणपत्र कर्जदारा द्वारे केलेला भरणा, जर असेल

तर, प्रमाणपत्र कर्जदार(चे) यांच्याकडून या प्रकरणात

देय असलेल्या सर्व कर्जांच्या एकत्रित खात्यात जम

केले जावे आणि वसली अधिकारी यांना झालेले भरण

याची माहिती नियमितपणे द्यावी. असे ठेवलेले एकत्रित

खाते वसुली अधिकाऱ्याच्या पडताळणीच्या अधीन

असेल. तम्हाला वरील प्रकरणाच्या संदर्भात एकण

दाव्याचे अद्ययावत विवरणपत्र आणि संपत्तीच्य

तपशिलांचे संपूर्ण तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात

आले आहेत, ज्यातून कर्जाची वसूली करायची आहे.

वसली अधिकारी।

न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

कर्ज वसर्ल

Place : Mumbai

दिनांक ०९.०७.२०२१ रोजी जारी

होणाऱ्या कालावधीसाठी देय असलेले व्याज.

आणि व्यय.

प्रत : धनलक्ष्मी बँक

घोषित करण्याचे आदेश दिले जात आहेत.

कर्जांची वसली केली जाईल.

तमच्यावर (संयक्तपर्ण आणि स्वतंत्रपर्णे) देय आहे.

आरसी/१४९/२०१८

(प्), ठाणे महाराष्ट्र ४०११०७.

रोड़ . दहिसर (प). मंबर्ड ४०० ०६८

धनलक्ष्मी बँक

विरुद्ध रहीम नूरानी नूरानी फॉर्म क्र. १४

(नियमन ३३(२) पहा)

कोसळले झाड

कोसळले. यात एसटी

नुकसान झाले नाही.

स्थानकाच्या २-३ पत्र्यांची

परिस्थितीमुळे पेरणी न होणे, पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वादळ, चक्रीवादळ, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट तसेच पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण

सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ pmfby.gov.in किंवा संबंधित कंपनीचे संकेतस्थळ यावरुनही ऑनलाईन अर्ज करता येईल

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यांत येते की, माझे अशील सर्व दावे, मागणी बोजा, पासून मुक्त या खालील परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे विविणीत सीटीएस क्र. ७९२/१ आणि २ ८०९ए/१/१/१ आणि ५ भाग धारक प्लॉट वर स्थित ठाकूर मुन्ही ॲण्ड विष्णू शिवम मॉल, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पू) मुंबई - ४००१०१ अशा ज्ञात इमारतीच्या संपूर्ण तिसरा मजला मोजमापित ४२५२ चौ. फू. चटई क्षेत्र असलेले व्यावसायिक मिळकत तिच्या विक्रेता मे. टेले बिल्ड कंस्ट्रक्शन प्रा लि. कडून खरेदी करण्यास इच्छुक आहे. कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकतीच्या संदर्भात किंवा कोणत्याही भाग किंवा विभागा संबंधित विक्री, अदलाबदल, भेट, गहाण, प्रभार, वारसा, ताबा कुळवहिवाट, भाडेपट्टा, परवाना धारणाधिकार किंवा कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी सदर तारखेपासून १४ दिवसांत विष्णू कोळंबे. शिवाजी नगर, पेणकरपाडा, खान्देश चाळ, पी.ओ. मिरा रोड, ठाणे -४०११०७ येथे त्यांच्या पत्त्याव निम्नस्वाक्षरीकारांकडे दस्ताऐवजी पुराव्यासह लेखी सदर कळविणे याद्वारे विनंती आहे, कसूर केल्यास दावा किंवा दावे काही असल्यास तो सोडून दिला आणि/किंवा त्यागित केला असे मानण्यात येल आणि माझे अशील वरील व्यावसायिक मिळकतीच्या योग्य विक्री कराराच्या निष्पादन साठी कार्यवाही

वरील संदर्भित परिशिष्ट

८०९ए/१/१/१ आणि ५ भाग मुंबई धारक प्लॉट वर स्थित ठाकूर मुव्ही ॲण्ड विष्णू शिवम मॉल, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पू), मुंबई - ४००१०१ अशा ज्ञात इमारतीच्या संपूर्ण तिसरा मजला मोजमापित ४२५२ चौ.फू. चटई क्षेत्र असलेले व्यावसायिक मिळकत. दिनांक : ९ जुलै, २०२२

(वकील) श्री. अनिल कुमार

म्याअर्थी, मूळ धनको देना बँक यांच्याकडून १४ डिसेंबर, २०१८ दिनांकित अभिहस्तांकन कराराद्वारे देना बँकचं अभिहस्तांकितीच्या क्षमतेत कार्यरत एएसआर्र्डसी (इंडिया) लिमिटेड यांनी तारण कर्ज सह सिक्यरिटीज संपादन केल्या देना बँक चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(९२ अन्वये अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेती नमूद रु. ३,१३,७४,९४८.२७/ – (रुपये तीन कोटी तेरा लाख चीन्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव व सत्ता वीस पैसे मात्र) सह मागणी सूचनेतील नमूद देयाच्या तारखेपर्यंतचे पुढील व्याज व खर्च, परिव्यय, प्रभार इ.अशी सूचनेत नम्द रक्षम चुकती कण्यासाठी कर्जदार/हमीदार- मे. प्रकाश मेटल्स, सौ. अल्का प्रकाश शाह, सौ. हर्षा लिल शाह, श्री. चंद्रकांत जयंतीलाल शाह, श्री. लिलत जयंतीलाल शाह, सौ. तारावेन जयंतीलाल शाह, श्री. हिमांर्

चंद्रकांत शाह, श्री. उर्विश ललित शाह, सौ. जासुमती चंद्रकांत शाह यांना बोलाविण्यासाठी दिनांक २८.११.२०१ रोजीची मागणी सूचना निर्गमित केली होती. कर्जदार/हमीदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनते याद्वारं सूचना रेण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार **एएसआरईसी (इंडिया) लिमिटेड**, तारण धनको म्हणून **प्राधिकृ** अधिकारी यांनी सदर ०७ जुलै, २०२२ रोजी सदरह अधिनयमाचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **कञ्जा घेतलेला** आहे विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीच यवहार करू नये आणि सदरह मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार **एएसआरईसी (इंडिया) लिमिटेड** यांर ह. ३,१३,७४,६९८.२७/ – (रुपये तीन कोटी तेरा लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव व सत्तावीस पैसे मात्र) सह मागुणी सूचनेतील नमूद देयाच्या तारखेपर्यंतचे पुढील व्याज व खर्च, परिव्यय, प्रभार इ. जर असल्यास त्याच्य , राच्या अधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च

१. फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, गोराई गिरिकुंज सीएचएस लि., गोराई लिंक क्रॉस रोड, प्लॉट क्र. ७, गोराई बस डेपो समोर, बोरिवली पश्चिम, मुंबई- ४०००९१ घारक मिळकतीचे ते सर्व माग व विभाग.

२. फ्लॅट क्र. ७१-डी. ७वा मजला. प्रणिक गार्डन सीएचएस लि.. महावीर नगर कांदिवली पश्चिम. मंबई- ४०००६७ यांच्या मालकीची

देनांक: ०७.०७.२०२२

प्राधिकृत अधिकारी, एएसआरईसी (इंडिया) लिमिटेड

बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई - ४०० ०१३ आणि एचडीएफसी बँक लिमिटेड, पहिला मजला, आय थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई - ४००४२ येथे रिटेल पोर्टफोलिओ व्यवस्थापन म्हणून त्याचे एक कार्यालय आहे

एचडीएफसी बँक लिमिटेडकडे तारण ठेवलेल्या प्रतिभूतीच्या विक्रीची माहिती आणि

एचडीएफसी बँक लि. (ट बँक) च्या खाली नमट केलेल्या कर्जटारांना कर्ज /ओव्हरडाफ्ट समक्ष प्रतिभतीच्य स्वरूपातील क्रेडिट सविधांचा लाभ घेण्यासाठी बँकेकडे तारण ठेवलेल्या सिक्यरिटीजच्या विक्रीसेंटर्भा

कर्जदारांनी मान्य केलेल्या कर्जाच्या अटींनुसार थकबाकीची परतफेड करण्यात सतत चूक केल्यामुळे खालील कर्ज खाती बकाया स्थितीत आहेत. बँकेने सदर कर्जदारांना अनेक सूचना जारी केल्या आहेत, ज्यात खाली नमूद केलेल्या तारखेला अंतिम विक्री सूचनेचा समावेश आहे ज्याद्वारे, बँकेने तारण मागवले होते आणि कर्जदाराला खालील खात्यांमधील संपूर्ण थकबाकीची परतफेड करण्यासाठी ७ दिवसांचा वेळ दिल होता. ज्यामध्ये अयशस्वी झाले. बँके या संदर्भात पढील सचना न देता तारण ठेवलेल्या रोख्यांची विक करण्यास स्वातंत्र्य असेल. कर्जदारांनी दुर्लक्ष केले आहे आणि थकीत परतफेड करण्यात अयशस्वी झालं आहे, म्हणून, बँकेने कर्ज करारांतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करताना तारणदार म्हणून १६ जुर २०२२ रोजी किंवा नंतर कर्जदाराद्वारे बँकेला देय कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी सिक्युरिटीजर्च विक्री/विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदारांना हे देखील सूचित केले जाते की, जर कधीही तारण ठेवलेल्या प्रतिभूताचे मूल्य शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे कमी होऊन मार्जिनच्या गरजेमध्ये आणखी कमतरता निर्माण झाली तर बँक आपल्या विवेकबुद्धीनुसार तारण ठेवलेल्या प्रतिभूतीची एका (१) कॅलेंडर दिवस, आत विक्री करेल. या संदर्भात कोणतीही सूचना न देता. तारण ठेवलेल्या सिक्युरिटीजच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचे समायोजन केल्यानंतर, बेंकॅकडे कोणत्याही उर्वरित थकबाकीच्या परतफेडीसाठी कर्जदार पात्र राहतील

अ.	कर्ज खाते	कर्जदाराचे नाव	०३ जुलै २०२२	विक्री		
क्र.	क्रमांक		रोजी अनुसार	सूचनेची		
			थकबाकी	तारीख		
१	XXXXXXX	तेरेसा व्ही पयप्पिल्ली	६३९,७२३.७०	२७-मे-२२		
2	XXXX७९९५	देविदास शामराव पाटील	400,000.00	२७-मे-२२		
ş	XXXXX329	बनप्रभा सेठी	४०३,८६३.८२	२७-मे-२२		
ų	XXXX९३९१	दिलीप किसनराव सातव	१५४,०४३.००	२७-मे-२२		
ξ	XXXX३७१२	प्रशांत परशुराम राऊत	३८,९९१.६१	१४-जून-२२		
۷	XXXXX७७२	नीरज श्रीमाली	३४,२९४.००	१४-जून-२२		
१०	XXXX४६०६	प्रेरणा जी सालस्कर	५,७२१.७३	२७-मे-२२		
११	XXXX६०२०	मनीष शर्मा	४,३५५.००	२७-मे-२२		
१२	XXXX०४४६	सचिन शाह	२,५१७.००	२७-मे-२२		
१३	XXXX४०६५	उत्तम मारुती भिंगार्डे	१,२३१.००	२७-मे-२२		
१४	XXXX५५६०	सुज्ञायनी प्रकाश कट्टीमनी	१,२१३.००	२७-मे-२२		
१५	XXXX३८७१	ब्रिगिड डि'सुझा रॉड्रीक्स	२२८.०५	२७-मे-२२		
विजांक	ਰਿਸ਼ਕ : 08 010 2022					

देनांक : ०९.०७.२०२२ ठिकाण : मुंबई एचडीएफसी बँक लि.

Bank of Maharashtra शाखा: गाळा क्र. ४३/४४. सेक्टर - १. सीबीडी बेलापर, ठाणे, नवी मंबई

महाराष्ट्र – ४००६१४ दूरध्वनी: ०२२–२७५७२५७५ **मुख्य कार्यालय:** लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००^६

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि न्ना १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्य अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टचे कलम १३(२) अन्वये दिनांक ०६.०४.२०२१ रोजी मागणी सूचना जार करून) तुम्ही (१) श्री. धर्मेंद्र मोलानी, श्री. राधे श्याम मोलानी (कर्जदार) यांचा मुलगा आणि (२) श्रीम. अंजल धर्मेंद्र मोलानी (सह-कर्जदार) यांची पत्नी यांना सदर सूचनेत नमूद रक्कम रु. १९,९८,७४१/ अधिक गृह कर्ज सुविधेकरिता ०६.०४.२०२१ पासूनचे न लावलेले व्याज आणि **रु. ३२,५५,२६८/** – अधिक गृह कर्ज सुविधेकरिता ०६.०४.२०२१ पासूनचे न लावलेले व्याज आणि परिशिष्ट मिळकतीच्या गहाणाविरोधा -व्रमुलीकरिता उपर्जित खर्चाची परतफेड सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कर्जदार यांनी सदर रकमेची परतफेड करण्यात कसूर केली असल्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन याद्वारे देण्यात येत आहे की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकर्तीचा कब्जा सदर ॲक्टचे कलम १३ व उप-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ह्या ७ जुलै, २०२२

विशेषतः कर्जटार आणि मर्वमामान्य जनतेला याटारे दशारा देण्यात येत आहे की त्यांनी मदर मिलकर्तीमह देवघेवीचा व्यवहार करू नये आणि मिळकर्तीसह केलेला देवघेवीचा कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ** . महाराष्ट्रच्या वरील नमूद रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन राहील.

ारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे स्थावर मिळकतीचे वर्णन

लक्ष वेधण्यात येत आहे.

निवासी फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, प्लॉट क्र. १४, सेक्टर-१, कमलनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊ. सोसायटी लि., सानपाडा, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र मोजमापित ४१५.२२ चौ. फू. चे चटई क्षेत्र आणि ४९८.२६ चौ. फू. चे बिल्ट

दिनांक : ०७.०७.२०२२

ठिकाण: सीबीडी बेलापर

प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र

NOTICE NO. AD/37/2022

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal under Mirae Asset Savings Fund ("The Scheme")

NOTICE is hereby given that Mirae Asset Trustee Company Pvt. Ltd., Trustees to Mirae Asset Mutual Fund ("MAMF") have approved declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under Mirae Asset Savings Fund (an open ended low duration debt scheme investing in instruments with Macaulay duration# of the portfolio between 6 months and 12 months. #Refer page no. 35 of SID. A moderate interest rate risk and moderate credit risk) as under:

Scheme / Plan / Option	Quantum of IDCW** (₹ per unit)	NAV as on July 07, 2022 (₹ per unit)	Record Date*	Face Value (₹ per unit)
Mirae Asset Savings Fund - Regular Savings Plan - Quarterly Income Distribution cum Capital Withdrawal option.	6.00	1006.8929	Thursday, July 14, 2022	1000.00
Mirae Asset Savings Fund - Direct Plan - Quarterly Income Distribution cum Capital Withdrawal option.	8.00	1008.6938		

* or the immediately following Business Day, if that day is not a Business day. ** subject to availability of distributable surplus as on the record date and as reduced by applicable statutory

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the IDCW option of the

above mentioned Plans of the Scheme will fall to the extent of payout and statutory levy (if applicable). Income distribution will be paid to those unitholders / beneficial owners whose names appear in the register

of unit holders maintained by the Mutual Fund / statement of beneficial ownership maintained by the depositories, as applicable, under the IDCW option of the aforesaid plan as on the record date

For and on behalf of the Board of Directors of MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD. (Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund

AUTHORISED SIGNATORY Date : July 08, 2022 MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625).

Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098. 🕿 1800 2090 777 (Toll free), 🖂 customercare@miraeasset.com 倒 www.miraeassetmf.co.in Mutual Fund investments are subject to market risks,

झोनल कार्यालय- जॉली मेकर चेंबर २, ४ था मजला, विनय के शाह मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – २१, फोन: ६४५०३१८१, ८२,८३ फॅक्स: २२६४१८७१, ई-मेल: westernzone@csb.co.in

१ में कालियी लॉक्स ऑाट स्तिनेस पा लि २. सौ. गिजी स्मिथा गोविंदन फ्लॅट क्र. बी २७०३, रुनवाल प्राईड सीएचएस. १४, कपूर कंपाऊंड, जनता मार्केट, भांडूप पश्चिम, एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८० ३. सौ. गिरिजा गोविंदन, कै. के एस गोविंदन यांची ४. श्री. श्रीजेश गोविंदन संचालक मे. कालिटी लॉक्स ॲण्ड स्विचेस प्रा. लि फ्लॅट क्र. बी २७०३. रुनवाल प्राईड सीएचएस. पत्ता १: १४. कपर कंपाऊंड. जनता मार्केट. भांडप एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८० पत्ता २ फ्लॅट क. बी २७०३. रुनवाल पाईड सीएचएस

सरफैसी अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

५. सौ. सजा केएस पत्ता **१:** १४, कपूर कंपाऊंड, जनता मार्केट, भांडूप पश्चिम, मुंबई ४०००७८

पत्ता २: फ्लॅट क्र. बी २७०३, रुनवाल प्राईड सीएचएस, एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०

तु-हाला संमत केलेल्या क्रेडिट सुविधेन्वये भावी व्याजासह सीएसबी बँक लिमिटेड पूर्वोक्त द कॅथोलिक सिरियन बँक लि. मुलुंड शाखा यांना कॅश क्रेडीट लिमिट करीता ३०.०४.२०२२ रोजी रक्कम रू. १८,४०,४५९.३२ (रूपये अठरा लाख चाळीस हजार चारशे एकोणसाठ आणि पैसे बत्तीस फक्त) थकबाकी देणे शिष्ठक आहे. तुम्ही भरणा करण्यासाठी कसूरवार ठरल्यामुळे, २७.०४.२०२२ रोजी तुमचे खाते वर्गीकृत करण्यात आले आहे. दि. ०७.०५.२०२२ रोजी रजिस्टर्ड ए/डी तुम्हाला सरफैसी अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये पाठवण्यात आली होती, की तुम्ही सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात सदर कर्ज त्यावरील भावी व्याज आणि दरासह परतफेड करण्यास अपयशी ठरल्यास, बँक खाली दिलेल्या बँकेच्या नावे तुमच्याद्वारे निर्माण केलेल्या तारण हितसंबंधाच्या अमलबजावणीसह अधिनियमान्वये सर्व वा कोणत्याही हक्कांचा वापर करेल

कै. के एस गोविंदन आणि सौ. गिरिजा गोविंदन यांच्या मालकीतील स क्र. १९१६/२. रागामलिकापरम रोड, कोट्टाप्पुरम, थ्रिसुर मध्ये स्थित इनस्केप इल्लाम २ नावे इमारत कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर रहिवासीत फ्लॅट क्र. ए१ (टीसी २४/५३/११) मोजमापित ९०० चौ.फूट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पूर्वेला किंवा त्यादिशेनेः कॉपोरेशन रोड. दक्षिणेला किंवा त्यादिशेनेः रामचंदन यांच्या मालकीची जमीन, पश्चिमेला किंवा **त्यादिशेने:** ताजुदीन यांची मिळकत, उत्तरेला किंवा त्यादिशेने:

दि. ०७.०५.२०२२ रोजीची ही सूचना परत आल्यामुळे, आम्हाला ही सूचना प्रकाशित करावी लागत आहे. तुम्हाला याद्वारे सदर सूचनेच्या ६० दिवसात वरील नमूद दायित्व देण्यासाठी वरील अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये बोलाविण्यात येत असून कसूरवार ठरल्यास, बँक अधिनियमान्वये तारणाची अंमलबजावणी करेल. वरील अधिनियमाच्या १३(१३) च्या अटीनुसारदेखील तुम्हाला सूचना देण्यात येते की, तुम्ही वरील नमूद तारण मत्तेसह विक्री स्वरूपात, भाडेपट्टा वा अन्य स्वरूपात कोणतेही हस्तांतरण

कायद्याच्या अन्य कोणत्याही तरतुदीन्वये वा अन्य कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेन्वये थकबाकी वसुल करण्याचा बँकेचा हक असुन सदर सुचना ही पूर्वग्रहदषिताशिवाय आहे.

दिनांक : ०९.०७.२०२२

प्राधिकत अधिकारी (सीएसबी बँक लिमिटेड)

मुंबई-शालीमार एक्सप्रेस पूर्ववत प्रस्थान आगमन

लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार २२.00 वा. (दैनिक) ११.३५ वा. (तिसऱ्या दिवशी) दि. १४/०७/२०२२ रोजी पासून पुढील सूचनेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस १५.३५ वा.(दैनिक) ०४.०५ वा. दि. १२/०७/२०२२ रोजी पासून पुढील सूचनेपर्यंत

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगांव, भुसावळ वरणगाव **(फक्त १८०२९ साठी), बो**दवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला मुर्तजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी आणि नागपूर **(मध्य रेल्वेवर)**. **संरचनाः** दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES App. डाउनलोड करा.

४ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यात ब्रेक व्हॅन आणि २ पार्सल व्हॅन आहेत

ट्रेन क्र. १८०२९ चे आरक्षण दि. १०/०७/२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारिक्षत म्हणून चालविण्यात येतील कारण याचे तिकीट यूटीएस द्वारे बुक केले जाऊ शकते



centralrailwayindia



एबीएम नॉलेजवेअर लि. सीआयएन : एल६७१९०एमएच१९९३पीएलसी११३६३८

नोंदणीकृत कार्यालय : एबीएम हाऊस, प्लॉट क्र. २६८, ABM लिंकिंग रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०० ०५०. दूरध्वनी : + ९१ २२ ४२९०९७००, फॅक्स : + ९१ २२ ४२९०९७०१ ई–मेल : egovernance@abmindia.com, www.abmindia.com

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

परोक्ष ई-मतदानाची माहिती व बुक क्लोजर याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, कंपनीची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएमच्या सुचनेत

विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी गुरुवार, दि. ०४ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ११.०० वाजता (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरिन्संग (व्हीसी) / अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. कॉर्पोट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. त

एप्रिल, २०२०, १७/२०२०, दि. १३ एप्रिल, २०२०, २०/२०२०, दि. ०५ मे, २०२० व यासंदर्भात पुढील परिपत्रके, नवीनतम २/२०२२, दि. ०५ मे, २०२२ तसेच भारतीय प्रतिभूती व यांच्याद्वारे जारी परिपत्रक विनिमय मंडळ (सेबी) सेबी/एचओ/डीडीएचएस/पी/सीआयआर/२०२२/६२, दि. १३ मे, २०२२ यांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवलेले असतील अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या लेखापरीक्षित वार्षिक अहवालासमवेत २९ व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आला आहे. सभासदांना वार्षिक अहवालाची इलेक्टॉनिक पाठवणी शक्रवार, दि. त जुलै, २०२२ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. २९ व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.abmindia.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर तसेच एनएसडीएलची https:/www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे.

सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी / ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातूनच उपस्थित राह शकतील व सहभाग घेऊ शकतील. एजीएममध्ये सहभागी होण्याकरिताचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणले जातील. एजीएम ही व्हीसी / ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असल्याने सभासदांद्वारे प्रतिनिधींच्या नेमणुकीची सुविधा उपलब्ध नसेल. कायद्याचे अनच्छेद १०८ च्या तस्तदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४

चे नियम २० व सूची विनियमनांचे विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविण्यात येत असलेल्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे एजीएममध्ये मंजूर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर मत देण्याची सुविधा उपलब्द करून देत आहे. परोक्ष ई-मतदान कालावधी सोमवार, दि. ०१ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व बुधवार, दि. ०३ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. बुधवार, दि. ०३ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) पश्चात परोक्ष ई - मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. भागधारकाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही. गुरुवार, दि. २८ जुलै, २०२२ (निर्धारित अंतिम तारीख) रोजीनुसार सभासदाद्वारे धारण केलेल्या समभागांच्या संख्येनसार मतदान हक्क गणला जाईल. या तारखेस भागधारक असलेले सभासदच केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्यास पात्र असतील. वार्षिक अहवालाच्या पाठवणीपश्चात व बुक क्लोजरपूर्वी शेअर्स संपादित केलेले सभासद evoting@nsdl.co.in येथे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट यांना विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील. व्हीसी / व्हीसी सुविधेच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या व परोक्ष ई-मतदानाद्वारे ठरावावर आपले मत न दिलेल्या सभासदांकरिताच केवळ एजीएमच्या दिवशी ई-मतदान सविधा उपलब्ध असेल. परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना सभेमध्ये पुन्हा मत देता येणार नाही.

इलेक्ट्रॉनिक मतदानाची प्रक्रिया २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत तसेच सभासदांना एनएसडीएलद्वारे दि. ८ जुलै, २०२२ रोजी पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्येही उपलब्ध आहे. ई-मतदानासंदर्भात काही प्रश्न / तक्रारी असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन वर उपलब्ध सभासदांकरिताचे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युएस) व सभासदांकरिताचे ई-व्होटींग मॅन्युअल वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधावा.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ च्या तरतुदीनुसार कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, दि. २९ जुलै, २०२२ ते गुरुवार, दि. ४ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील.

संपूर्ण ई-मतदान प्रक्रियेचे नि:पक्ष व पारदर्शक) पद्धतीने परीनिरीक्षण) करण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने श्री. उपेंद्र शुक्ला – कार्यरत कंपनी सचिव (सभासदत्व क्र. एफसीएस २७२७) यांची नेमणक केली आहे.

आयकर कायदा, १९६१ व वित्तीय कायदा, १९६१ मधील बदलांसंदर्भात तसेच लागू कर दर प्राप्त करण्यासाठी सभासदांद्वारे स्वीकारावयाच्या संलग्न प्रक्रियेसंदर्भात कंपनीने सभासदांना सोमवार, दि. ०५ जुलै, २०२२ रोजी वेगळ्या पत्रव्यवहाराद्वारे कळविले आहे एबीएम नॉलेजवेअर लि. करिता

सही/-(सारिका घाणेकर) कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई दिनांक: ०९ जुलै, २०२२

read all scheme related documents carefully.

एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०